GI ENGINEERING SOLUTIONS LIMITED

Regd. Office: 73A, SDF-III, SEEPZ, Andheri (East), Mumbai-400 096 Tel No: 022-44884488, Fax No: 022-28290603 CIN: L40109MH2006PLC163731

Website: www.giesl.com; E-mail ID: investors@giesl.com

September 06, 2019

BSE Limited Corporate Relationship Department P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.	National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400 051.		
		Scrip Code : 533048	Symbol : GISOLUTION

Dear Sir,

Sub: Newspaper Publication of Notice of 13th Annual General Meeting, Remote e-Voting And Book Closure.

We are enclosing herewith the copy of Notice of 13th Annual General Meeting, Remote e-voting and Book closure for the financial year 2018-19 published in the Newspaper - Free Press Journal (English) and Navshakti (Marathi).

Request you to take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For GI Engineering Solutions Limited

Sunil Patel

Company Secretary & Compliance Officer

KSL AND INDUSTRIES LIMITED

Regd. off.; Plot No 89-A, Dhanu Udyog Industrial Area, Piperia, Silvassa (U.T) - 396230. Tel.; 0260 - 3258845 Email id: info@kslindustries.com/kstrealty@yahoo.com; Website: www.kslindustries.com

NOTICE OF 37™ ANNUAL GENERAL MEETING,

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE Notice is hereby given that 37th Annual General Meeting(AGM)of the Company will be held on Saturday, September 28,2019 at 04.15 p.m. at 65, Krishna Nagar, Samarvani, Silvassa, (U.T)-396230 to transact the

businesses as listed in the Notice of AGM dated August 13, 2019. The aforesaid Notice and Annual Report of the Company for the financial year ended March 31, 2019 have been sent in electronic mode to all members whose email Id's are registered with the Company/Depository participant(s). Physical copies of the Notice of the AGM and Annual Report have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The communication relating to remote e-voting inter alia containing User ID and password along with a copy of the Notice calling the Meeting has been dispatched to the members. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act 2013, and Rule 20 of The Companie (Management and Administration) Rules, 2014, as amended by The Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide all its member holding shares both in physical and electronic form) the facility to exercise their vote through remote e-voting to be provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). The details pursuant to the said Rule are given

- All the businesses as set out in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means; The remote e-voting shall commence on Wednesday, September 25, 2019 at 09:00 A.M (IST);
- The remote e-voting shall end on Friday, September 27, 2019 at 05.00 P.M (IST); The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at AGM is Saturday, September
- Any person who acquires shares and become member of the Company after the dispatch of the Notice may g through the remote e-voting instructions displayed on the Company's website or on the website of CDSL;
- The members are informed that: A) Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 P.M (IST) on Friday, September 27, 2019;
- B) The members present at the AGM who has not availed the facility of remote e-voting can vote through Ballot Papers' at the AGM;
- C) A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting: D) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner
- maintained by the depositors as on the cut-off date i.e Saturday, September 21, 2019 only shall be entitled to avail the facility of remote e-voting:
- The communication and Notice of the Meeting are available on the website at www.kslindustries.com; In case of any grievances connected with facility for voting by electronic means, members may contact:
- Bigshare Services Pvt Ltd. E-2/3, Ansa Industrial Estate

Sakivihar Road, Saki Naka, Andheri (East), Mumbai-400072

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEB Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, September 21, 2019 to Saturday September 28, 2019 (both days inclusive) for the purpose of AGM to be held on September 28, 2019.

For KSL AND INDUSTRIES LIMITED

Place: Mumbai Date: August 26, 2019

Manojkumar Sharma Managing Director

JAYBHARAT TEXTILES AND REAL ESTATE LIMITED

CIN: L99999GJ1985PLC011553 Regd. off.: Village Salvav, N.H.No. 8, Taluka Pardi, Near Vapi, Dist Valsad (Gujarat) - 398191; Tel.: 0260 - 3096579-80 Corporate. off.: Raghuvanshi Mills Compound, 11/12, Senapati Bapat Marg. Lower Parel (w), Mumbai400 013. Tel.: 24955321, Fax.: 022-24955321 Email id: jaybharatca@gmail.com/ info@jaybharat.net; Website: http://Jaybharat.org

NOTICE OF 34™ ANNUAL GENERAL MEETING. REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that 34th Annual General Meeting(AGM)of the Company will be held on Saturday, September 28, 2019 at 1.30 p.m. at the at Village Salvav, Taluka Pardi, Near Vapi, Dist Valsad – 396191 ansact the business as listed in the Notice of AGM dated August 13, 2019.

The aforesaid Notice and Annual Report of the Company for the financial year ended March 31, 2019 have been ent in electronic mode to all members whose email Id's are registered with the Company/Deposita articipant(s). Physical copies of the Notice of the AGM and Annual Report have been sent to all other members a heir registered address in the permitted mode. The communication relating to remote e-voting inter alia containing User ID and password along with a copy of the Notice calling the Meeting has been dispatched to the members. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act 2013, and Rule 20 of The Companie (Management and Administration) Rules, 2014, as amended by The Companies (Management an inistration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements') Regulations, 2015, the Company is pleased to provide all its member olding shares both in physical and electronic form) the facility to exercise their vote through remote e-voting to be provided by Central Depositary Services (India) Limited (CDSL). The details pursuant to the said Rule are given

All the businesses as set out in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means The remote e-voting shall commence on Wednesday, September 25, 2019 at 09.00 A.M (IST); The remote e-voting shall end on Friday, September 27, 2019 at 05.00 P.M (IST);

The cut-off date is for determining the eligibility to vote by electronic means or at AGM is Saturday September 21st, 2019; Any person who acquires shares and become member of the Company after the dispatch of the Notice may

go through the remote e-voting instructions displayed on the Company's website or on the website of CDSL; The members are informed that

 Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 P.M (IST) on Friday, September 27, 2019; The members present at the AGM who has not availed the facility of remote e-voting can vote though

Ballot Papers' at the AGM; Amember may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting b shall not be allowed to vote again in the meeting;

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositors as on the cut-off date i.e Saturday, September 21, 2019 only shall be entitled to avail the facility of remote e-voting /voting in the AGM; The communication and Notice of the Meeting are available on the website at: http://Jaybharat.org;

In case of any grievances connected with facility for voting by electronic means, members may contact: Universal Capital Securities Private Limited (Formerly known as Mondkar Computers Pvt. Ltd) 21, Shakil Nivas, Opp Satya Sai Baba Temple,

Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai-400 093 plice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share ransfer Books of the Company shall remain closed from Saturday, September 21, 2019 to Saturday,

eptember 28, 2019 (both days inclusive) for the purpose of AGM to be held on September 28, 2019.

For JAYBHARAT TEXTILES AND REAL ESTATE LIMITED Place: Mumbai Authorised Signatory Date: August 26, 2019

K-LIFESTYLE & INDUSTRIES LIMITED

CIN:L74999DN1987PLC000035 Regd. off.: 58-A, Dhanu Udyog Industrial Area, Piperia, Silvassa (U.T.) DN 396230

PH. 0260-3258845 | FAX: 022-24924295 Corporate, off.: Raghuvanshi Mills Compound, 11/12, Senapati Bapat Marg, Lower Parel (w), Mumbai400 013 Email id: klifestyle.industries@gmail.com/info@klifestyle.in | WEBSITE: www.k-lifestyleind.com

NOTICE OF 32^{NO} ANNUAL GENERAL MEETING.

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

lighting is hereby given that 32nd Annual General Meeting(AGM) of the Company will be held on Saturday,

September 28, 2019 at 03:45 p.m. at 65, Krishna Nagar, Samarvani, Silvassa, (U.T.)-396230 to transact the usiness as listed in the Notice of AGM dated August 13, 2019. The aforesaid Notice and Annual Report of the Company for the financial year ended March 31, 2019 have bee sent in electronic mode to all members whose email Id's are registered with the Company/Depositary

participant(s). Physical copies of the Notice of the AGM and Annual Report have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The communication relating to remote e-voting inter alia containing User ID and password along with a copy of the Notice calling the Meeting has been dispatched to the members. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act 2013, read with Rule 20 of the Companies Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) mendment Rules, 2015 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide all its members (holding shares both in physical and electronic form) the facility to exercise their vote through remote e-voting to be provided by ntral Depositary Services (India) Limited (CDSL). The details pursuant to the said Rule are given here under: All the businesses as set out in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means;

- The remote e-voting shall commence on Wednesday, September 25, 2019 at 09.00 A.M (IST);
- The remote e-voting shall end on Friday, September 27, 2019 at 05.00 P.M (IST); The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at AGM is Saturday, September
- Any person who acquires shares and become member of the Company after the dispatch of the Notice may g
- through the remote e-voting instructions displayed on the Company's website or on the website of CDSL; The members are informed that:
- A) Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 P.M (IST) on Friday, September 27, 2019; B) The members present at the AGM who has not availed the facility of remote e-voting can vote though
- Ballot Papers' at the AGM C) A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but
- shall not be allowed to vote again in the meeting; D) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositors as on the out-off date i.e Saturday, September 21, 2019 only shall be entitled to
- The communication and Notice of the Meeting are available on the website at kildestyle, industries@gmail.com; In case of any grievances connected with facility for voting by electronic means, members may contact:
- Universal Capital Securities Private Limited 21, Shakil Nivas, Opp Satya Sai Baba Temple, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093, Email: info@unisec.in

otice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEB Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Shar ransfer Books of the Company shall remain closed from Saturday, September 21, 2019 to Saturday

September 28, 2019 (both days inclusive) for the purpose of AGM to be held on September 28, 2019.

Place: Mumbai

ate: August 26, 2019

For K-LIFESTYLE & INDUSTRIES LIMITED Jayprakash Mishra



SASTRA Division, Corporate Office, Sector-10, Dwarka, New Delhi-110075 Tel: 011-28044555, email: horecovery@pnb.co.in, vp_singh@pnb.co.in

Annexure III

Ref: SD/WD/MUM/MUMSU/VPS/SH

SHOW CAUSE NOTICE TO THE BORROWER/GUARANTOR(S) /NON - GROUP CORPORATE GUARANTOR(S)/ GROUP CORPORATE GUARANTOR(S)

Date: 26.07.2019

Sh. Balraj V Anthati

Flat no. 17/143, MG Road, Unnat Nagar No.4, Goregaon (W) Mumbai 400104. Maharastra Dear Sir/s,

REG.: Identification of default in the loan account of M/s Shree Siddhivinavak Group with the Bank, as "Wilful"- Consequently disclosing and publishing your name/s as

"Wilful Defaulters". Please refer to our notice dated 28.11.2016 vide which we had pointed out event(s) of wilful default in the loan account. You vide letter dated NIL made representation on the

vent(s) of wilful default. The same were examined at ours, but explanation was no

found convincing. The facts of the matter were placed before the Committee on Wilful Defaulters, who after going through facts of the matter, evidence on record and your representation made, has found that there is /are event(s) of wilful default committed by you.

Accordingly, the "Committee on Wilful Defaulters" set up by the bank, has identified the default, as Wilful to classify you (Borrower) & Directors/Partners/etc.as "Wilful

Defaulter' interalia for the following reasons:

> Unauthorised Disposal/removal of the charged assets

In case you feel aggrieved by the conclusion of the "Committee on Wilful Defaulters"; you may make a submission/representation, if you so desire, to the 'Committee on Wilful Defaulters' and show cause as to why you should not be classified as "wilful defaulter'. Your submission/representation must reach us within 15 days of the receipt hereof and be sent to us on the Postal Address viz. Dv. General Manager, SASTRA Division, 3rd Floor, Punjab National Bank, Head Office, Plot No.4, Sector-10, Dwarka,

If we do not receive any submission/representation of yours, it would be deemed that you have nothing to say in your defence (against the conclusion of the "Committee on Wilful Defaulters") and Bank may publish your name or the name/s of your company/firm/ unit and your Director/s/Partner/s/Proprietor as "Wilful Defaulters" to RBI/CIBliL/other credit information Companies and in such manner and through such medium as the bank in their absolute discretion may think fit. Yours faithfully,

For Punjab National Bank

(V. P. Singh) **Chief Manager**

ARIHĀNT

CIN:L51900MH1983PLC029643

Registered Office: "Arihant Aura" 25"Floor, B-Wing, Plot No.13/1, TTC Industrial Area, Thane Belapur Road, Turbhe, Navi Mumbai Thane MH 400705 IN, Tel. No. 022-62493333, Email: info@asl.net.in investor@asl.net.in, website www.asl.net.in

NOTICE TO THE SHAREHOLDERS

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of the Members of Arihant Superstructures Ltd ('Company') is scheduled to be held at 10:30 A.M. on Thursday, 26th September, 2019 at Hotel, "The Regenza" by Tunga, Plot No. 37, Sector 30A, Vashi, Navi Mumbai - 400703 to transact the Ordinary & Special Business as detailed in the Notice dated 12th August, 2019, convening the said AGM.

In terms of the Section 101 of the Companies Act, 2013 read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the aforesaid Notice and the Annual Report (including Financial Statements) for the Financial Year 2018-19 have been sent through e-mail to the Members whose e-mail addresses are registered with the Depository Participant(s)/Registrar & Transfer Agent / Company and through other permitted modes to Members who have not registered their e-mail address. The Annual Report along with AGM Notice is available on the Company's website at www.asl.net.in. The Notice convening the AGM is also available on www.evoting.nsdl.com, www.bseindia.com and www.nseindia.com

NOTICE is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, 20th September, 2019 to Thursday, 26th September, 2019 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and payment of the Final Dividend of Rs. 0.50/- per Equity Share for the Financial Year 2018-19, if approved by the Members. Members and all other persons concerned are hereby requested to take note of the same and lodge the share transfer deed(s), if any, duly executed, with the Registrar & Transfer Agent (RTA) and also notify change in their address/bank account particulars, if any, to the RTA (in respect of shares held in physical form) or directly to their Depository Participant(s) (in respect of shares held in demat form) on or before 19th September

NOTICE is further given that in compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing remote e-voting facility to all its Members to enable them to cast their votes on all matters listed in the said Notice through electronic means and have appointed National Securities Depository Ltd. (NSDL) to provide the said facility. Details regarding the remote e-voting facility are as below:

Cut-Off Date for determining the Members | Thursday, 19th September, 2019 entitled to vote through e-voting

Commencement of e-voting period

Monday, 23rd September, 2019 (9:00 AM) End of e-voting period Wednesday, 25th September 2019 (5:00 PM)

The e-voting module will be disabled by NSDL beyond 5:00 PM on Wednesday, 25" September 2019. Further, facility for voting by polling paper will be provided at the AGM for those members who have not cast their vote through remote e-voting. Members who cast their vote through e-voting may attend the AGM but will not be allowed to vote again at the AGM. The details for casting the vote through e-voting is attached to the AGM Notice as well as available on the Company's website on www.asl.net.in and on websites at www.evoting.nsdl.com, www.bseindia.com and

Any person who becomes a Member of the Company after the dispatch of the Notice convening the AGM and holds shares as on the cut-off date may obtain the LOGIN ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in. However, if such person is already registered with NSDL for e-voting then s/he can use his/her existing USER ID and password for casting vote.

In case of any queries/grievances, connected with facility for voting by electronic means, please contact Ms. Pallavi Mhatre, Assistant Manager, and NSDL, Email: pallavid@nsdl.co.in/ evoting@nsdl.co.in, Tel: 91 22 24994545 please contact NSDL at their toll free number 1800-222-990 or send an email to evoting@nsdl.co.in or contact Mr. Govind Rao, Company Secretary on 022- 4111 3333 or email at cs@asl.net.in

For, Arihant Superstructures Ltd Place: Navi Mumbai Govind Rao epaper, freepress journal in Company Secretary



SIMPLEX CASTINGS LTD.

Reg.Office: 601/602A, Fair Link Centre, Off Andheri Link Road, Andheri (West), Mumbai- 400053, CIN:L27320MH1980PLC067459 email: cs@simplexcastings.com

NOTICE OF THE 39TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the Thirty Ninth Annual General Meeting

(AGM) of the Company will be held on Thursday, 26th September, 2019 at 3.00 P.M at Babasaheb Dhaanukar Hall, Maharashtra Chamber of Commerce, Industry and Agriculture, Oricon House, 6th Floor, 12 K Dubhash Marg, fort, Mumbai - 400 001 to transact the business as set out in the Notice of AGM.

The Annual Report including Notice convening the AGM for the Financial year 2018-19 has been sent to the members at their postal addresses and e-mailed at e-mail address registered with the Company/Depository Participant (DP), as the case may be. The aforesaid documents are also available on the website of the Company viz. www.simplexcastings.com. Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. the register of members and share Transfer Books of the Company will remain closed from 20th September, 2019 to 26th September,

2019(both days inclusive) for the purpose of AGM. As per Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company offers the remote e-voting facility through Link Intime India Pvt Ltd (LIIPL) to enable the members to cast their votes by electronic

means on all resolutions set out in the Notice convening the AGM. The details required to be given as per Companies Act, 2013 and Rules made thereunder are as follows:

1. The members holding shares either in Physical form or in dematerialized form as on cut off date i.e 19th September, 2019 shall be entitled to avail the facility of remote e-voting and voting to be held at AGM on the business specified in the notice of AGM.

2. The remote e-voting period commences on Monday, 23rd September, 2019 at 9.00 A.M and ends on Wednesday, 25th September, 2019 at 5 P.M and thereafter, the remote e-voting module shall be disabled by LIIPL.

Details of the manner of casting of votes are provided in the Notice of AGM posted on the website of the Company www.simplexcastings.com and on the website of the LIIPL viz www.instavote.linkintime.co.in.

The facility for voting through "Ballot Papers" will be made available at the AGM and the members attending the meeting who have not casted their vote by remote e-voting shall be able to exercise their rights at the meeting. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM.

Any person who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of the notice and holding shares as on Cut off date, may obtain the login Id and Password by sending a request to our register and transfer agent at rnt.heldpdesk@linkintime.co.in. Mr. Dhawal Gadda of Dhawal Gadda & Co. Company Secretaries is

In case of any queries or issues regarding e-voting, you may please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and Insta vote manual available the website on www.instavote.linkintime.co.in under help section or write an email to enotice@linkintime.co.in or call on Toll free no. 022-49186000.

appointed as the Scrutinizer for conducting the remote e-voting and

voting through Poll paper at the AGM, in a fair and transparent

By Order of the Board of Director For, Simplex Castings Limited

Sd/-

Date: 03.09.2019 Place: Mumbai

D.Meena Company Secretary & Compliance Officer

ORICON

ENTERPRISES LTD.

CIN-L28100MH1968PLC014156 Reg. Office: 1076 Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018 Website: www.oriconenterprises.com, E-mail: share@ocl-india.com Tel. No.: 022-43662200, Fax No. 022-24963055

NOTICE OF TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND (IEPF)

Notice is given pursuant to the provision of the Companies Act, 2013 read along with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (* the Rules*) as notified by the Ministry of Corporate Affairs, New Delhi. The Rules, interalia, provide for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years, to the Investor Education and Protection Fund (IEPF) set up by the Central Government. The Shareholders may note that the dividend declared by the Company for the financial year 2011-12 which remained unclaimed for a period of seven years shall be transferred to IEPF by the Company. The corresponding shares of this mentioned dividend accounts will be transferred to the IEPF on or before October 30, 2019 as per the procedure set out in the Rules.

Complying with the requirements of the Rules, the Company is in process to send individual communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under the said Rules at their latest available address.

View above, all such shareholders are requested to make an application to the Company, Registrar by September 10, 2019 for claiming the unpaid dividend for the year 2011-12 onwards so that their shares are not transferred to the IEPF. It may please be noted that if no claim/application is received by the Company or the Registrar, the Company will transfer the underlying shares to the IEPF by the due date i.e. on or before October 30, 2019, without any further notice, by following the due process as enumerated in the said Rules which is briefly as under:

1) In case of shares held in physical form- by issuance of duplicate share certificate and transfer the same to IEPF.

2) In case of shares held in DEMAT mode-the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of the DEMAT account of the IEPF. Kindly note that all future benefits, dividends arising on such shares would also be transferred to IEPF.

All Shareholders are requested to note the above provision and claim all unpaid dividends from

It may also be noted that as per present rules the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the said Rules.

Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (E), Mumbai - 59, Tel No. (022) 62638200, Email: investor@bigshareonline.com For Oricon Enterprises Limited Place: Mumbai Sanjay Jain

Company secretary

For any clarification on the matter, members may kindly contact the Company's Registrar and

Transfer Agents, M/s Bigshare Services Private Limited: 1" Floor, Bharat Tin Works Building,

Date: 31" August, 2019

Rodium Realty Ltd. erspective To Perfect **RODIUM REALTY LIMITED**

CIN - L85110MH1993PLC206012) Registered Office: 636, 501, X'cube, Off New Link Road, Andheri (W) Mumbai – 400053 Tel: 022 4231 0800 Fax: 022 4231 0855 Web: www.rodium.net NOTICE OF AGM, E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 26th Annual General Meeting of the Members of the Company will be held on Friday, September 27, 2019 at 9.00 a.m. at Royalista Banquet, G-3/103 Morya Landmark No 01. off, Link Rd, Andheri (West), Mumbai - 400053 to transact business as set out in the Notice of AGM. The Company has completed the dispatch of the Annual report (inclusive Notice of AGM, Attendance Slip, Proxy form and ballot papers)to the members to their registered address by permitted mode and through electronic mode to those shareholders who have registered their e-mail id with depositories or with the Company, on September 03, 2019. These documents are also available on the below link http://www.rodium.net/pdf/ANNUAL%20REPORT%202018-19.pdf **BOOK CLOSURE & PAYMENT OF DIVIDEND:**

Further, Notice is hereby given that pursuant to Section 91 of Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules 2014 that the Register of Members and Share Transfer book of the Company will remain closed from September 21, 2019 to September 27, 2019 (both days inclusive), to determine the Members entitled to receive the dividend for the year ended March 31, 2019. The final dividend @ Re. 1.00/- per equity share on Face Value of Rs. 10/- each, after

declaration at the Annual General Meeting, will be paid to those members whose names will appear in the Register of Members of the Company as on the Record date/Cut-Off date Friday, September 20, 2019. **VOTING THROUGH ELECTRONIC MODE:**

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has engaged the services of CDSL to provide remote e-voting facility. The details of the remote e-voting are as under I. The voting period begins on Tuesday, September 24, 2019 at 9.00 a.m. and ends on

Thursday, September 26, 2019 at 5.00 p.m. 2. Remote e-voting shall not be allowed beyond the aforesaid end time and date.

3. Record date/Cut-Off date is Friday, September 20, 2019. . Facility for voting through ballot paper shall also be made available at the AGM.

Members attending the meeting, who have not already cast their vote by remote evoting, shall be able to eligible to vote at AGM. A member may participate in the General meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM.

i. A Person whose name appears in the Register of Members/Beneficial owners as on

Record date/Cut-Off date i.e., Friday, September 20, 2019 shall be entitled to avail the facility of remote voting or voting at the General Meeting. Notice of the Annual General Meeting has been displayed on the web site of the Company www.rodium.net and on website of e-voting platform provided by CDSL i.e.

. In case of any query or issue with respect to remote e-voting, you may refer the Frequently Asked Question ("FAQ's) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or you may contact to CDSL by email at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at Help-desk 1800-200-5533.

For Rodium Realty Limited

Tulsi Rajput

On the South

On the North

North

South

East

West

Date: September 03, 2019 Place: Mumbai

Company Secretary

SUUMAYA LIFESTYLE LIMITED CIN: L70102MH2011PLC220879

Regd. Off: Gala No.5F/D, Malad Industrial Units, Coop Soc Ltd Kachpada, Ramchandra Lane Extension, Malad (W) Mumbai 400064 Tel. No. 022-49712096 www.suumaylifestyle.com

Notice of the 08th Annual General Meeting, Book Closure and E-Voting NOTICE is hereby given that the 08th Annual General Meeting (AGM) of the Company will be held

on Friday, 27th September, 2019 at 3.00 pm at Hotel Daffodils 23, Link House, Link Rd, Next To Toyota Showroom, Rajan Pada, Mindspace, Malad West, Mumbai, Maharashtra 400064 to transact the business as set forth in the Notice of the Meeting dated 12th August, 2019. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report of 2018-19 have been sent to all the members whose email IDs are registered with the Depository Participant(s)/company/Registrar and Share Transfer Agent. The same is available on the company's website www.suumayalifestyle.com. Physical copies of the Notice of AGM and Annual Report for 2018-19 have been sent to all the members at their registered address in the permitted mode. The dispatch

The Company is providing the members to exercise their vote on resolutions proposed to be

of notice of AGM and Annual Report has been completed on 03rd September, 2019.

considered in the AGM by electronic means and the business may be transacted through e-voting services. The remote e-voting period commences on Tuesday, 24th September, 2019 at 9.30 am and ends on Thursday, 26th September, 2019 at 5.00 pm. E-voting shall not be allowed beyond 5.00 pm on 26th September, 2019. During the period members holding shares in dematerialized form as on the cut-off date, Friday, 20th September, 2019 may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The instructions on remote e-voting are detailed in the notes to the Notice convening the AGM, which is also available at www.suumavalifestyle.com and www.evotingindia.com. The facility of voting through ballot paper shall be made available at the AGM and members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through ballot paper. The members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as voting in general meeting. Any person who acquires shares of the company and becomes the member of the Company after the dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date, Friday, 20th September, 2019 should follow the same procedure for e-voting as mentioned in the Notice and may contact Mr. Rakesh Dalvi on 1800225533 or helpdesk.evoting@cdslindia.com to obtain the login ID and password. Members are hereby informed that the Notice of the Meeting and Annual Report are available on Company's website viz. www.suumayalifestyle.com and also for inspection at the registered office of the Company on all working days between 11.00 am to 5.00 pm. Incase you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdsl.com or Contact Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited at A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Milll Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400 013. email: helpdesk.evoting@cdslindia.com Toll Free: 18002255333.

The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from 25th September 2019 to 27th September 2019 (both days inclusive). By Order of the Board of Directors

> For SUUMAYA LIFESTYLE LIMITED Ishita Gala

GI ENGINEERING SOLUTIONS LIMITED

Regd Office: 73A, SDF-III, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI-400 096 Website: www.giesl.com; Email: investors@giesl.com Telephone: 91 22 4488 4488; Fax: 91 22 2829 0603 CIN: L40109MH2006PLC163731

NOTICE OF 13" ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 13" Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, September 26, 2019 at 3.30 p.m. at Kohinoor Continental, Andheri-Kurla Road, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059, Maharashtra, to transact the business as stated in the Notice convening the AGM which has been sent to the Members along with Annual Report.

The Notice together with Annual Report for the FY 2018-19 has been sent in

electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository participant(s). Physical copy of the Notice together with the Annual Report for FY 2018-19 has been sent to all other Members at their registered address through the permitted mode. Members who have not received the Notice and the Annual Report, may download the same from the website of the Company www.giesl.com or may request for a copy of the same by writing to Company's registered address or email to investors@giesl.com. Pursuant to section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 as amended from time

to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has entered into an agreement with Central Depository Services Limited to facilitate the Members to exercise their right to vote on all resolutions set forth in the Notice of AGM through electronic voting system from a place other than the venue of AGM (remote evoting). Members of the Company holding shares in either physical or dematerialised form as on September 19, 2019 being the cut-off date may cast their vote electronically. The details as required under the aforesaid provisions are given hereunder:

Date and Time of commencement of Monday, September 23, 2019 at remote e-voting 9.00 a.m. Date and Time of conclusion of Wednesday, September 25, 2019 at

5.00 p.m. remote e-voting The remote e-voting facility shall not be allowed beyond the aforesaid date and

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting/ballot form or voting at the AGM through polling paper. Any person, who has become a member of the company after dispatch of Notice may write to the Company's RTA, Bigshare Services Private Limited at address 1° Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai - 400059 or email at investor@bigshareonline.com for procedure of obtaining login ID and password. However, if the person already registered with CDSL for e-voting then the existing User ID and Password can be used for e-voting.

Kindly note, once you cast vote through remote e-voting, then you cannot modify your vote later or vote at the AGM. However, you may attend the AGM and participate in the discussions.

Members who do not have access to remote e-voting facility may cast their votes through Physical Ballot Form. The Ballot Form can also be downloaded from the website of the Company forming part of Annual Report. Once the vote on any resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM.

the members by prescribed modes and the same is available on the website of the Company at www.giesl.com and on the website of the Central Depository Services (India) Limited at https://www.evotingindia.com For any queries or issues regarding e-voting, please refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at

The Notice of AGM along with the procedure for e-voting has been sent to all

www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no. 1800-200-5533. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Friday, September 20, 2019 to Thursday,

The results of voting would be declared as stipulated under the relevant Rules

September 26, 2019 (both days inclusive) (both days inclusive) for the purpose

and will also be posted on the Company's Website. For GI Engineering Solutions Limited

Dated: September 03, 2019 Place : Mumbai

Sunil Patel Company Secretary & Compliance Officer



Whereas, the undersigned being the authorised officer of the Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 10.06.2019 calling upon the borrowers M/s Sewa sales Corporation proprietor Mr. Manoharlal G. Kanda to repay the amount mentioned in the notice being Rs.3,59,19,171.19 (Rupees Three Crore Fifty Nine Lakhs Nineteen thousand One Hundred Seventy One & paisa Nineteen) plus interest @ 2.20% over MCLR presently 10.85% p.a. with monthly rests from 21/05/2019, within 60 days from the date of receipt of the said

POSSESSION NOTICE

The borrower M/s Sewa sales Corporation proprietor Mr. Manoharlal G. Kanda having failed to repay the amount, notice is hereby given to M/s Sewa sales Corporation proprietor Mr. Manoharlal G. Kanda and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section 4 of section 13 of the said Act read with rule 8 of the said rules on this 28th day of August of the yea The borrower M/s Sewa sales Corporation proprietor Mr.

Manoharlal G. Kanda in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India for an amount Rs.3,59,19,171.19 (Rupees Three Crore Fifty Nine Lakhs Nineteen thousand One Hundred Seventy One & paisa Nineteen) plus interest @ 2.20% over MCLR presently 10.85% p.a. with monthly rests from

The borrower's attention is invited to the provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured

Description of the Immovable Property All that part and parcel of the property consisting of

1) Shop-cum-Office No.3, Shree Shyam Jyot CHS Ltd., Kasturi Park Navghar Road, Bhayandar (East), Dist. Thane, in the name of Mrs. Anita M. Kanda. Bounded by: On the North By Bhavana Apartment

By Nandanvan Apartment

By Residential Building

On the East By Shiv Jyot Apartment On the West By Shiv Chhaya 2) Flat No.304/A, 3rd Floor, Nirmal Park No.4 CHS Ltd., S.V. Rd No.3, Bhayandar (East), Dist. Thane-401105 in the name of Mr. Manoharlal G. Kanda Bounded by:

On the South By Residential Building On the East By Road On the West By Residential Compled 3) Residential Flat No.A-301, Poonam Imperial Building No.1 "A" Wing, Near Rustomajee International School, Dongre, Virar (West), Dist. Palghar – 401303 in the name of Mr. Manoharlal G. Kanda Bounded by

North By Open plot South By Ganesh Temple By Temple East West By Bachraj Residency 4) Residential Flat No.A-401, Poonam Imperial Building No.1 "A" Wing, Near Rustomajee International School, Dongre, Virar (West), Dist.

Palghar – 401303 in the name of Mr. Manoharlal G. Kanda.

Bounded by North By Open plot By Ganesh Temple South **East** By Temple West By Bachraj Residency

5) Residential Flat No.B-606, Shanti Life Spaces, Building No.5, Sector 4, Yashwant Viva Township, New Alkapuri Link Road, Nallasopara (East), Taluka Vasai, Dist. Palghar – 401209 in the name of Mrs. Anita M. Kanda. Bounded by

By Internal Building

By Internal Building

By Internal Building

By Approach Road 6. Residential Flat No.208, "B" Wing, 2nd Floor, Saroj Chandra Residency, Siddhi Vinayak Garden, Temba Road, Bhayandar (West), Dist. Thane – 401101 bearing New survey No.255, Hissa No.2, 3 and New Survey No.256, in the name of Smt. Anita Manoharlal Kanda

Bounded by North By Adj. Open Plot South

Date: 28/08/2019

East By Adj. Road West By Adj. "A" Wing

By Adj. Internal Road

Managing Director

(S.K. Chitranshi) **Authorised Officer** Place: Mumbai Bank of India



कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर (सीआयएन) : एल६५९१०एमएच१९८४पीएलसी०३२६३९ राष्ट्रीय कार्यालयः एचडीआयएल टॉवर्स, तळमजला आणि ६ वा मजला, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (पूर्व), मुंबई- ४०० ०५१, महाराष्ट्र, भारत. द्र.: (०२२) ७१५८ ३३३३, फॅक्स: (०२२) ७१५८ ३३४४ नोंदणीकृत कार्यालय : वॉर्डन हाऊस, २ रा मजला, सर पी. एम. रोड, फोर्ट,

मुंबई-४०० ००१, महाराष्ट्र, भारत टोल फ्री क्र. १८०० २२ ३४३५, कस्टमर केअर क्र. १८०० ३००० १९१९ आम्हाला भेटा : www.dhfl.com, ई-मेल : response@dhfl.com

पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेची (३५ वी एजीएम) सूचना, रिमोट ई-व्होटिंगची माहिती आणि बुक क्लोझरची माहिती

सूचना याद्वारे देण्यात येते की, दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (कंपनी) ची पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (३५ वी एजीएम) शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९ रोजी दु. २.३० वा. एम. सी. घिया हॉल, भोगीलाल हरगोविंदास बिल्डिंग, ४ था मजला, १८/२० के. दुभाष मार्ग, काळा घोडा, मुंबई-४०० ००१ येथे दिनांक ३० ऑगस्ट, २०१९ च्या ३५ व्य

एजीएमच्या सूचनेत मांडलेले सामान्य आणि विशेष कामकाज करण्यासाठी होणार आहे. ज्यांचे ई-मेल आयडीज कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट(स्) कडे नोंदविले आहेत त्या सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ३५ व्या एजीएमच्या सूचनेसहित (ज्यामध्ये रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेची माहिती आहे) आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी कंपनीचा वार्षिक अहवार पाठविला आहे. कंपनीच्या अन्य सर्व सभासदांना संमत माध्यमातून त्यांच्या नोंदणीकृत टपाल पत्त्यावर ३५ व्या एजीएमच्या सूचनेसहित (ज्यामध्ये रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेची माहिती आहे) आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल पाठविला आहे. ४ सप्टेंबर, २०१९ रोजी ३५ व्या एजीएमची सुचना आणि आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी वार्षिक अहवात पाठविण्याचे काम पूर्ण झाले.

अनुक्रमे युआरएल: http://www.dhfl.com/docs/default-source/investors/agm-egm notices-and-results/35th-annual-general-meeting-notice.pdf https://www.dhfl.com/docs/default-source/investors/annual-reports/2018 2019/dhfl-annual-report-fy-2018-2019.pdf येथे कंपनीच्या वेबसाईटवर ३५ व्य एजीएमच्या सूचनेसहित (ज्यामध्ये रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेची माहिती आहे) आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी वार्षिक अहवाल आणि ३४ व्या एजीएमची सूचना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाईट म्हणजेच, www.evoting.nsdl.com वर

देखील उपलब्ध आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि अन्य प्रयोज्य तरतुदी सहवाचता वेळोवेळी सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (सेर्ब लिस्टिंग रेग्युलेशन्स) चे रेग्युलेशन ४४ ला अनुसरून कंपनीला तिच्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांचा मताधिकार वापरण्याची सुविधा देऊ करण्यात आनंद होत आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) कडून सभासदांना एजीएमच्या ठिकाणापेक्षा एका वेगळ्या जागेतून एका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीमचा वापर करून मते देण्याची सुविधा पुरविण्यात येईल. (रिमोट ई-व्होटिंग)

रिमोट ई-व्होटिंग कालावधी बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९ रोजी (स. ९.०० वा. भा.प्र.वे.) सुरू होईल आणि शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी (सं. ५.०० वा. भा.प्र.वे.) संपेल. शनिवार २१ सप्टेंबर, २०१९ ह्या कट ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष पध्दतीने किंवा डिमटेरिअलाईज्ड पध्दतीने शेअर्स धारण करणारे कंपनीचे सभासद रिमोट ई-व्होटिंग कालावधीत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करून कंपनीच्या ३५ व्या एजीएमच्या सूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही किंवा सर्व कामकाजावर त्यांचे मत देऊ शकतात.

कोणत्याही व्यक्तीने सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची एक सभासद बनली असेल आणि शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारक करत असेल ती त्यांचा फोलिओ क्र./डीपी आयडी आणि क्लाईंट आयडी क्र. नमूट करून rnt.helpdesk@linkintime.co.in किंवा evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथापि, जर सभासद रिमोट ई-व्होटिंगसाठी एनएसडीएलकडे आधीच नोंदणीकृत असेल तर तो/ती त्यांचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड त्यांचे मत देण्यासाठी वापरू शकतात.

सभासदांना हे देखील कळविण्यात येते की :

(ए) एकदा का एखाद्या ठरावावर मत दिले की त्यानंतर ते बदलण्याची परवानगी सभासदाल दिली जाणार नाही. (बी) शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी सं. ५ वा. (भा.प्र.वे.) नंतर मतदानासाठी एनएसडीएलकडून रिमोट ई-व्होटिंग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल (सी) कंपनीच्या पात्र सभासदांना ३५ व्या एजीएमच्या ठिकाणी गुप्त मतदान पत्रिकेमार्फत मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत दिले नसेल त्या ३५ व्या एजीएमला उपस्थित राहणाऱ्या पात्र सभासदांना गुप्त मतदा पत्रिकेमार्फत ३५ व्या एजीएममध्ये त्यांचा मताधिकार वापरता येईल. (डी) रिमोट ई-व्होटिंग मार्फत त्याचा/तिचा मतदान करण्याचा अधिकार वापरल्यानंतरही पात्र सभासद ३४ व्या एजीएमला हजर राह् शकतात परंतु ३५ व्या एजीएममध्ये पुन्हा त्यांचे मत देण्यास ते हक्कदार

मतदान प्रक्रिया (दोन्ही रिमोट ई-व्होटिंग आणि ३५ व्या एजीएममध्ये मतदानाची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडते की नाही त्याची पडताळणी करण्याकरिता तपासर्ण अधिकारी म्हणून सौ. जयश्री एस. जोशी (एफसीएस नं. १४५१), प्रोप्रायट्रेस मे. जयश्री डागली अँड असोसिएटस्, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी, मुंबई यांची नियुक्ती केली आहे.

रिमोट ई-व्होटिंगची तपशिलवार प्रक्रिया आणि पध्दती जाणून घेण्यासाठी सभासद ३३ व्या एजीएमची सूचना पाह शकतात किंवा www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध सभासदांसाठी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि सभासदांसाठी रिमोट ई-व्होटिंग युजर मॅन्युअल बघू शकतात किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर कॉल करू शकतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाच्या (रिमोट ई-व्होटिंग) सुविधेशी संबंधित कोणत्याही चौकशी/तक्रारींसाठी सभासद श्री. ज्ञानेश घारोटे - व्हाईस प्रेसिडेंट, लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि., सी १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३ क्रमांक: (०२२) ४९१८६०००, ई-मेल dnyanesh.gharote@linkintime.co.in येथे संपर्क साधू शकतात किंवा कंपनीच्या सेक्रेटरीयल डिपार्टमेंटशी राष्ट्रीय कार्यालयात - एचडीआयएल टॉवर्स, तळमजला आणि ६ व मजला, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (पूर्व), मुंबई- ४०० ०५१, महाराष्ट्र, भारत फोन (०२२) ७१५८३३३३ ई-मेल- आयडी - secretarial@dhfl.com येथे संपर्क साधावा ३५ व्या एजीएमच्या सूचनेसह (ज्यामध्ये रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेची माहिती आहे) आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल आणि सूचना व आर्थिक अहवालात उल्लेख केलेले सर्व संबंधित दस्तावेज सभासदांना निरीक्षण करण्यासाठी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनीच्या ३५ व्या एजीएमच्या तारखेपर्यंत सर्व कामाच्या दिवशी (शनिवार सोडून) नियमित कामाच्या वेळेत दु. २.०० ते सं. ५.०० दरम्यान खुले असतील.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदी आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन्स ४२ ला अनुसरून ही सूचना देखील देण्यात येते की, वर्ष समाप्ती आणि आगामी एजीएममध्ये घोषित झाल्यास अंतिम लाभांशासाठी सभासदांची हक्कदारी निश्चित करण्यासाठी कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके रविवार, २२ सप्टेंबर, २०१९ ते शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस धरून) बंद राहील.

ठिकाण : मुंबई

दिनांक: ४ सप्टेंबर, २०१९

जाहीर नोटीस या नोटीसव्दारे तमाम सर्व लोकांस

कळविण्यात येते कि, मौजे वारदोली,

तालुका पनवेल, जि. रायगड येथील सर्वे क्र.

१२२/२, १२२/३, १२३/१, १२३/२,

११३/२, ११३/४, ११३/५, १२२/३,

१२२/४, १२२/५ १२२/६ (पैकी) या

वर्णनाची जमीन ही वाधवा वाईस सिटी या

एकात्मीक नगर वसाहत प्रकल्पात येत असून

सिडको / नैनाने वरील वर्णनाच्या जमीनीवर

शाळेचा भूखंड व खेळाचे मैदान म्हणून

सुधारीत मंजूर आराखडा क्र.

सिडको/नैना/पनवेल/वारदोली/आयटीपी

/बीपी-२३६/अमेंडेड परमीशन/ २०१९/

५८५ /एसएपी/१६२ दिनांक २०/०५/

२०१९ अन्वये मंजूर केलेला आहे आणि

माझे पक्षकार हे सदर शाळेचा भूखंड व

खेळाचे मैदान भाडेपट्टयाने घेण्याचे निश्चित

करत आहेत. तरी सदर भूखंडासंबंधात

कोणाचेही कोणत्याही प्रकारचे' खरेदी,

विक्री, करार, बक्षिस, भाडेपट्टा, तारण,

गहाण, दान, वारसा, वहिवाट, पोटगी,

कब्जा, कोर्ट आदेश किंवा इतर कुठल्याही

प्रकारचा हक्क हितसंबध, हरकत असल्यास

संबंधीत व्यक्तीनी ही नोटीस प्रसिध्द

झाल्यापासून **चौदा दिवसांत** खालील

दिलेल्या पत्त्यावर लेखी पुराव्यासह आणि

योग्य त्या कागदपत्रासह संपर्क करावा. जर

दिलेल्या मुदतीनंतर कोणाचाही कुठल्याही

प्रकारचा हक्क, हितसंबंध, हरकत किंवा दावा

आल्यास तो विचारात घेतला जाणार नाही,

दि. : ६/०९/२०१९ ॲड. दिपक ठाकूर

पत्ता - फ्लॅट क्र. १०१,

यशोधाम, गोरेगाव (पू),

हिलव्हयू सोसायटी, दिंडोशी,

याची सर्वानी नोंद घ्यावी.

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी

कपिल वाधवान अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन: ०००२८५२८

मुद्रा फायनान्शिअल सव्हिसस लिमिटेड

सीआयएन:एल६५९९९एमएच१९९४पीएलसी०७९२२२. ३०१, ३ रा मजला, वास्तू दर्शन, बी विंग, आझाद रोड, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिावर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०६९. ई-मेल : www.mudrafinancial.net द्र.क्र : ०२२-६१९१ ९२९३

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स, ४७ सहवाचता रेग्युलेशन्स, २९ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही पुढील कामकाज करण्यासाठी इतर बाबींसह शुक्रवार १३ सप्टेंबर,

मंडळाच्या सभेची सूचना

२०१९ रोजी घेण्यात येणार आहे. १. ३०, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचार आणि मंजूर करणे.

२. अध्यक्षांच्या मंजुरीने इतर कोणताही विषय.

ठिकाण : मुंबई

दिनांक : ५ सप्टेंबर, २०१९

सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.mudrafinancial.net वर आणि स्टॉक एक्सचेंज जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत तेथे म्हणजेच www.bseindia.com यावर उपलब्ध आहे. मुद्रा फायनान्शिअल सर्व्हिस लिमिटेड करिता

> दिपेन महेश्वरी व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:०३१४८९०४)

अन्शनी कमशिअल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय पत्ता : कार्यालय क्र. सीसी ५०४१/५०४२, टॉवर सी, भारत डायमंड बोर्स, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१. फोन: २३६३ १३३४/२३६४ ०१११ ई-मेल आयडी:anshuni@tycarati.com वेब: www.anshuni.com

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (सभा) दि. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालासह सभासदांना थेट पोस्टाने पाठविलेल्या अशा सूचनेतील कामकाज करण्यासाठी मंगळवार, सप्टेंबर २४, २०१९ रोजी स. ११.३० वा. कार्यालय क्र. सीसी ५०४१/५०४२, टॉवर सी, भारत

डायमंड बोर्स, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ येथे आयोजित करण्यात येत आहे. सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ सहवाचता त्या अंतर्गत प्रयोज्य नियमानुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बुधवार १८ सप्टेंबर, २०१९ ते २४

सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस मिळून) पर्यंत बंद राहतील. कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ सहवाचता वेळोवेळी केलेल्या सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रूल्स २०१४ च्या नियम २०, सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कलोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स २०१५ चा रेग्युलेशन ४४ आणि इन्स्ट्टियूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी सर्वसाधारण सभेवरील सेक्रेटरीयल स्टॅण्डर्डस्-२ च्या तरतुदीच्या अनुपालनामध्ये

सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की, १.) एजीएमच्या सूचनेमधील सामान्य व विशेष व्यवहार मतदानामर्फत वा ईलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे व्यवहार करण्यात येतील

२. ई-मतदान शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९ रोजी स. १०.०० वा. सुरू होईल. ३. ई-मतदान सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं. ५.०० वा. संपेल.

४. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने किंवा एजीममध्ये मतदानासाठी पात्रता ठरविण्यासाठी कट ऑफ तारीख बुधवार १८ सप्टेंबर, २०१९ आहे. ५. कोणाही व्यक्तीस ज्यांचे कंपनीचे शेअर्स धारक आहेत त्यांनी कंपनीच्या सभासदांना एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात निर्धारित अंतिम तारीखा अर्थात बुधवार १८ सप्टेंबर, २०१९ रोजी शेअर्स धारण केलेले आहेत त्यांनी लॉगीन आयडी व पासवर्ड helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून प्राप्त करावे. ज्या सभासदांचे सीडीएसएल वर आधीच नोंदणीकरण आहे ते ई-मतदानाकरिता विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरून मतदान करू शकता.

सभासदांनी नोंद घ्यावी की, अ) दुरस्थ ई-मतदान सीडीएसएलद्वारे सदर तारीखा व वेळेनंतर मतदानाकरिता निष्क्रिय करण्यात येईल. एकदा

ठरावावर मतदान केल्यावर ते बदल करण्यास परवानगी नसेल ब) सभासद ज्यांनी आपले मतदान ई-मतदानाच्या माध्यमातून केले आहे त्यांनी सभेमध्ये उपस्थित रहावे परंतू त्यांचे मत

क) ज्या व्यक्तींचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये नमूद आहे किंवा ज्यांनी शेअर्स ट्रान्सफर रजिस्टरचे रजिस्टरमध्ये निर्धारित तारीख केल्यासनुसार ई-मतदान सुविधा प्राप्त केली असेल अशांना एजीएम च्या बॅलोट पेपरच्या माध्यमातून

७. सभेची सूचना कंपनीची वेबसाईट www.anshuni.com वर उपलब्ध आहे. ८. ईलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या मतदानासंबंधात जर कोणतीही चौकशी/तक्रार असल्यास सभासद/लाभार्थी मालक यांनी

श्री. नितिन कालीदास मेहता (व्यवस्थापकीय संचालक)

पत्ता : कार्यालय क्र. सीसी ५०४१/५०४२, टॉवर सी, भारत डायमंड बोर्से, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१. ईमेल : nitin@tycarati.com दूर. क्र. ०२२-२३६३१३३४

अन्शुनी कमर्शिअल्स लिमिटेडकरिता

व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन ००२११७८०) ठिकाण : मुंबई अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या : www.bseindia.com दि. ०३.०९.२०१९

रेक्सनॉर्ड इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कंट्रोल्स लिमिटेड

(सीआयएन: एल३१२००एमएच१९८८पीएलसी०४७९४६) नोंदणी कार्यालय: ९२-डी, गर्व्ह. इंड. इस्टेट, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०६७. फोन क्र. ९१-२२-६२४०१८००, फॅक्स क्र. ९१-२२-६२४०१८१६ ईमेल आयडी: finance@rexnordindia.com, वेबसाईट: www.rexnordindia.com ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-मतदानाची

माहिती आणि बुक क्लोझरची सूचना सचना याद्वारे देण्यात येते की. ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीची ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') ही एजीएमच्या सूचनेत नम्द केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी संगम बॅकेटस, प्लॉट क्र. ३६६-३८६, आरएससी ३७, मंगलमृती रोड, मंगलमृती हॉस्पिटलसमोर, गोराई-॥, बोरिवली (पश्चिम), मुंबई- ४०००९२ येथे शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी स. १०.३० वा. घेण्याचे नियोजित आहे.

कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतरण पुस्तके ही एजीएमच्या हेतूकरिता २**१ सप्टेंबर, २०१९ ते २७** सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस एकत्रित) पर्यंत बंद राहतील. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसह स्पष्टीकरणात्मक विवरणपत्र आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वार्षिक अहवाल हा सभासदांना त्यांच्या पोस्टाच्या पत्यावर किंवा कंपनी/ आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसुकडे नोंदविलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठविण्यात आला आहे. वरील सदर दस्तावेज कंपनीची वेबसाईट

www.rexnordindia.com वर सुध्दा उपलब्ध आहेत.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता त्याअंतर्गत केलेले नियम आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या तरतुर्दीनुसार कंपनीला सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे पुरविलेल्या ई-मतदान सेवेमार्फत सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाचा त्यांचा हक्क वापरण्याची सुविधा तिच्या सभासदांना पुरविल्याचा आनंद होत आहे. कट-ऑफ तारीख म्हणजेच २० सप्टेंबर, २०१९ रोजी प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटेरिअलाईझ्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करू शकतात.

कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्याअंतर्गत केलेल्या नियमांच्या तरतुर्दीनुसार तपशील खाली देण्यात आला आहे: एजीएमची सूचना पाठविणे पूर्ण झाल्याची तारीख : ४ सप्टेंबर, २०१९

् इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ : **२४ सप्टेंबर, २०१९ रोजी स. ९.००**

इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत मतदान समाप्तीची तारीख आणि वेळ : २६ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं. ५.००

इलेक्ट्रानिक माध्यामाद्वारे मतदानाला २६ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) नंतर परवानगी

ज्या सभासदांनी वार्षिक अहवाल पाठविल्यानंतर आणि/किंवा कट-ऑफ तारखेपूर्वी शेअर्स संपादित केले आहेत

ते investor@bigshareonline.com येथे विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.rexnordindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे.

इलेक्ट्रॉनिक मतदानाची प्रक्रिया आणि बाबींशी संबंधित कोणतीही चौकशी करायची असल्यास सभासद त्यांच्यासाठी असलेल्या सीडीएसएलच्या फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घेऊ शकतात आणि https://www.evoting.com वरील डाऊनलोड सेक्शनमध्ये असलेल्या सभासदांसाठीच्या ई-मतदान युजर मॅन्युअलवर सुध्दा उपलब्ध आहे किंवा सीडीएसएलच्या हेल्पडेक्सशी संपर्क साधा, ईमेल आयडी helpdesk.evoting@cdslindia.com.

ज्या सभासदांनी ई-मतदान स्वीकारले आहे ते प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत आणि तसेच जे प्रत्यक्ष मतदानात सहभागी झाले आहेत ते ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान करू शकत नाहीत. तथापि, असे सभासद एजीएम प्रक्रियेत हजर आणि सहभागी होऊ शकतात.

मे. जीएमजे असोसिएट्स, कंपनी सचिव यांची मोकळ्या आणि पारदर्शक बाबींमध्ये ई-मतदान प्रक्रियेचे परिनिरीक्षण करण्यासाठी परिनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 मतपत्रिकेमार्फत मतदानाची सुविधा एजीएममध्ये सुध्दा उपलब्ध करण्यात येईल. रेक्सनॉर्ड इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कंट्रोल्स लिमिटेड करिता सही/

किशोरचंद तलवार

दिनांक : ४ सप्टेंबर २०१९ ठिकाण : मुंबई

(डीआयएन: ००३५१७५१) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

ए. के. कॅपिटल सर्विसेस् लि.

नोंदणी कार्यालय: ३०-३८, ३ रा मजला, फ्री प्रेस हाऊस, फ्री प्रेस जर्नल मार्ग, २१५ निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. सीआयएन: एल७४८९९एमएच१९९३पीएलसी२७४८८१ । वेबसाइट: www.akgroup.co.in दूरध्वनी : + ९१-२२-६७५४६५०० । फॅक्स :+९१-२२-६६१००५९४ । ई-मेल : compliance@akgroup.co.in

बिल्डिंग बाँडस्

२६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना आणि इ-व्होटिंगची माहिती याद्वारे सूचना देण्यात येते की सभेला बोलाविणाचा सूचनेत ठरवून दिलेले कामकाज करण्यासाठी ए. के. कॅपिटल सर्विसेस् लिमिटेड (''कंपनी'') ची एजीएम शनिवार दिनांक २८ सप्टेंबर, २०१९ रोजी सकाळी ९.०० वाजता दि रिट्रीट हॉटेल अँड कन्व्हेंशन सेंटर, एरंगल बीच, मढ - आयलंड, मार्वे रोड, मालाड (प), मुंबई - ४०० ०६१ येथे

घेण्यात येईल. इ-व्होटिंगची प्रक्रिया आणि पद्भत, वार्षिक अहवाल आणि प्रॉक्सी फॉर्मसह अटेन्डन्स स्लिप यांसहित एजीएमची सुचना ज्या सभासदांचे इमेल पत्ते कंपनीकडे/डिपॉझीटरीकडे नोंदलेले आहेत त्यांना ३ सप्टेंबर, २०१९ रोजी इमेल करण्यात आली आहे आणि ज्यांनी त्यांचे इमेल पत्ते नोंदलेले नाहीत अशा सर्व सभासदांना

३० ऑगस्ट, २०१९ रोजी अनुज्ञेय पद्धतीने पाठवण्यात आली आहे. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीचा वेबसाइट <u>www.akgroup.co.in</u> आणि सेंट्रल डिपॉझीटरी सर्विसेस् (इंडिया) सिमिटेड (''सीडीएसएल'')ची वेबसाइट www.evotingindia.com येथे प्रदर्शित सुद्धा करण्यात येत आहे. हे दस्तऐवज सभासदांद्रारे निरीक्षणासाठी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनीच्या एजीएमच्या तारखेपर्यंत कामकाजाच्या दिवशी शनिवार वगळून स. १०.०० ते द. १२.०० दरम्यान सुद्धा उपलब्ध आहेत.

सुधारित असल्याप्रमाणे कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम,२०१४ च्या नियम २० आणि सेबी (सूचीबद्धता कर्तव्ये आणि प्रकटन आवश्यकता) नियमने, २०१५ च्या नियमन ४४ सह वाचावयाच्या कंपन्या अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दींची पूर्तता करून, कंपनीला तिच्या सभासदांना इ-व्होटिंग सशशीं मतदानाचा हक्क बजावण्याची शश उपलब्ध करून देण्यास आनंद होत आहे. कंपनीने रिमोट इ–व्होटिंग शशी रींर अधिकृत एजन्ट म्हणून नेमले आहे. अधिनयम आणि नियमांच्या अनुषंगाने आवश्यक असलेला तपशीलप्रमाणे आहे.:

i) सभासदांनी इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे मतदान करण्यासाठी त्यांची पात्रता निश्चीत करण्यासाठी कट-ऑफ तारीख आहे शनिवार, सप्टेंबर २१, २०१९. रिमोट इ-व्होटिंग कालावधी बुधवार २५ सप्टेंबर, २०१९ रोजी (सकाळी रे) भाप्रवे) सुरू होतो आणि शुक्रवार २७ सप्टेंबर, २०१९ रोजी (संध्याकाळी ५.०० भाप्रवे) समाप्त होतो. त्यानंतर रिमोट इ-व्होटिंग मोड्यूल साडीएसएलट्लार मतदानासाठी अक्षम करण्यात येईल. सदर तारीख आणि वेळेनंतर सभासदांना त्यांचे मत देता येणार नाही. एखाद्या

ठरावावर सभासदाने एकदा मत दिल्यानंतर, त्याला ते नंतर बदलू दिले जाणार नाही किंवा पुन्हा मतदान करू दिले जाणार नाही. i) कोणतीही व्यक्ती, जिने सूचना रवाना केल्यानंतर कंपनीचे भाग संपादित केले असतील आणि कंपनीची सभासद झाली असेल आणि कॉ–ऑफ तारखेला असल्याप्रमाणे म्हणजे २१ सप्टेंबर, २०१९ रोजी भाग धारण करत असेल तर, ती तिचा फोलिओ क्र./डीपी आयडी आणि क्लाएंट आयडी नमूद करून complianceakgroup.co.in

किंवा helpdesk.evotingcdslindia.com ला मेल पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकेल. ii) ज्या सभासदाचे नाव कट–ऑफ तारखेला असल्याप्रमाणे सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझीटरीजुनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नोंदलेले असेल तोच फक्त रिमोट इ व्होट स्तिधेचाला लाभ घेण्यास किंवा एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र आहे.

v) मतपत्रिकेमार्फत मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेला उपस्थित असलेल्या ज्या सभासदानी इ–व्होटिंगद्वारे मतदान केले नसेल ते सभेत मतपत्रिकेमार्फत त्यांचा मतदानाचा हक्क बजाद शकतील. एजीएमच्या आधी जे सभासद इ-व्होटिंगमार्फत मतदान करतील ते सुद्धा एजीएमला हजर राह शकतील परंत् ते त्यांचे मत परत देणार नाहीत. v) छाननीकर्त्याच्या अहवालासाह घोषित केलेले निकाल निकाल घोषित झाल्यानंतर कंपनीच्या www.akgroup.co.in वेबसाइटवर टाकले जातील. कंपनी त्याचवेळी

निकाल बीएसईकडे पुढे पाठवेल. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाशी संबंधित कोणताही प्रश्न किंवा तक्रार असेल तर, तुम्ही फ्रीक्रेंटली आस्कडू वेश्चन्स (एपएक्यूजु) आणि www.evotingindia.com येथे हेल्प विभागात उपलब्ध असलेल्या इ-व्होटिंग मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकता किंवा खालील ठिकाणी संपर्क करू शकता:

श्री. मेहबूब लखानी, किंवा श्री. राकेश दळवी सेंट्रल डिपॉझीटरी सर्विसेस् (इंडिया) लिमिटेड

मॅरेथॉन एर, एविंग, २५ वा मजला, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०००१४ इ-मेल: helpdesk.evotingcdslindia.com दूरध्वनीः (टोल फ्री): १८००२२५५३३ दिनांक: ४ सप्टेंबर, २०१९

ए. के. कॅपिटल सर्विसेस् लिमिटेड करिता ए. के. मित्तल व्यवस्थापकीय संचालक जाहीर सूचना जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे श्रीमती जेठी मतबर सिंग नेगी राहणार अशिल हे आनंद यादगीरी दासोज् अंधेरी पूर्व, मुंबई यांच्यावतीने सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, त्यांच्यासह यांच्याकडून सर्व भारापासून मुक्त. त्यांचे कायदेशीर वारस हे श्री. जितेंद्र मगन खालील परिशिष्ठात उल्लेखित परिसर तमखाने राहणार अंधेरी पूर्व, मुंबई यांना विकत घेण्याची वाटाघाटीच्या प्रक्रिया खालील परिशिष्टात नमूद, सोसायटीचे फ्लॅट करीत आहेत. आणि शेअर्स विकण्यास इच्छुक आहेत.

सर्व व्यक्ती ज्यांना परिसराच्या संदर्भात

कोणताही हक्क, नामाधिकार आणि मयत मतबर सिंग नेगी यांचे कायदेशीर हितसंबंध, दावा किंवा मागणी जसे की वारस, संस्था यांना फ्लॅटवर किंवा त्याच्या विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार कोणत्याही भागावर कोणताही हक्क, भेट, विश्वस्थ, मुनीमेंट, वारसा, नामाधिकार आणि हितसंबंध जसे की कब्जा, भाडेपट्टा, धारणाधिकार, अदलाबदल, विक्री, गहाण, भेट, वारसा, सुविधाधिकार, देणगी, भार किंवा देणगी, ताबा, धारणाधिकार, भाडेपट्टा किंवा अन्य काही असल्यास याद्वारे लिखित अन्य काही असल्यास त्याबद्दल निम्नस्वाक्षरीकाराकडे लिखित स्वरूपात पूर्ण स्वरूपात एसपीएडी/आरपीएडी द्वारे तपशिलवार दस्तावेज आणि स्वसाक्षांकीत (त्याच्या पुष्ठचर्थ कागदपत्राच्या प्रतींसह या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ पुरावांच्या स्वाक्षांकीत प्रतींसह दिवसांच्या आत संपर्क साधावा. कसूर निम्नस्वाक्षरीकाराच्या कार्यालयात केल्यास, सोसायटीचा फ्लॅट, परिसर आणि १०१/१०२, दर्वेश चेंबर्स, पी. डी. शेअर्सचा विक्री विलेख हा त्याच्या हिंदुजा रोडचे जंक्शन आणि एस. व्ही. रोड, खार (पश्चिम), मुंबई - ४०० ०५२ येथे त्याच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसाच्या आत कळवण्याची विनंती करत आहोत कसूर केल्यास ही बाब कोणत्याही हक्क, नामाधिकार, आणि दावे यांच्या संदर्भाशिवाय पूर्ण केली जाईल जर असल्यास ते सूचनेसह त्यागित आणि/किंवा परित्यागीत समजले

> परिशिष्ठ मुंबई उपनगर आणि अधेरी (बांद्रा)चा नोंदणीकृत उपजिल्ह्यामधील टिळक रोड, साताक्रुझ (पश्चिम), मुंबई - ४०० ०५४ येथे स्थित असलेले आणि वसलेले गाव बांद्रा, तालुका अंधेरी एमएसडीचा सीटीएस क्र. एच/२१२ धारक प्लॉटवर उभ्या सोसायटीच्या मालकीची ''बालाजी दर्शन'' नावाची बिल्डिंग मधील पहिल्या मजल्यावरील मोजमापित २२५ चौ.फूट बिल्टअप क्षेत्र म्हणजेच २०.९१ चौ.मी. बिल्टअप क्षेत्राचा कार्यालय धारक क्र. १०८ आणि बालाजी दर्शन को-ऑपरेटीव्ह प्रिमायसेस सोसायटी लिमिटेड (सोसायटी) द्वारा जारी शेअर प्रमाणपत्र क्र. ०३० अन्वये विभिन्न धारक क्र. १४६ ते १५ (दोन्ही एकत्रित) रु. २५०/ - चे एकूण सर्व रु. ५०/- किंमतीसाठीचे प्रत्येकी पाच ते सर्व पूर्ण भर्ण शेअर्स.

दिनांक : ६ सप्टेंबर, २०१९ आर. एस. वसावडा वकील उच्च न्यायालय

जीआय इंजिनियरिंग सॉल्युशन्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ७३ ए, एसडीएफ-III, सिप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९६ वेबसाईट: www.giesl.com; ई-मेल: investors@giesl.com टेलिफोन: ९१-२२-४४८८ ४४८८; फॅक्स: ९१-२२-२८२९ ०६०३ सीआयएन:एल४०१०९एमएच२००६पीएलसी१६३७३१

१३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, दूरस्थ ई-मतदान आणि बुक क्लोजरची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कपनीच्या सभासदाची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही वार्षिक अहवालासह सभासदांना पाठविलेल्या अशा एजीएमला बोलाविणाऱ्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कोहिनूर कॉन्टिनेंटल, अंधेरी कुर्ला रोड, जे. बी. नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०५९, महाराष्ट्र येथे गुरुवार २६ सप्टेंबर, २०१९ रोजी द्. ३.३० वा. रोजी घेण्यात सूचनेसह एकत्रित वित्तीय वर्ष २०१८-१९ करिता वार्षिक अहवाल हा कंपनी किंवा डिपॉझिटरी

पार्टिसिपंटसकडे. ई-मेल आयडी नोंदविलेल्या सभासदांना इलेक्टॉनिक माध्यमाने पाठविण्यात

आला आहे. सूचनेसह वित्तीय वर्ष २०१८-१९ करिता वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत परवानगी असलेल्या पध्दतीने त्याच्या नोंदणीकृत पत्त्यावर इतर सर्व सभासदांना पाठविण्यात आली आहे. ज्या सभासदांना सूचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त झालेला नाही ते www.giesl.com ह्या कंपनीच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकतात किंवा कंपनीच्या नोंदणीकृत पत्त्यावर लेखी स्वरूपात त्याच्या प्रतीसाठी विनंती करू शकतात किंवा investors@giesl.com ई-मेल पाठवावा. कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ सहवाचता वेळोवेळी केलेल्या सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट अँड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोझर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४४ अनुसार कंपनीने एजीएमच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणाह्न इलेक्ट्रॉनिक मतदान पध्दतीमार्फत (दूरस्थ ई-मतदान) एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या ठरावावर मतदानाचा त्यांचा हक्क वापरण्यासाठी सभासदांना सुविधा देण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडसह करार केला आहे कट ऑफ तारीख अशा १९ सप्टेंबर, २०१९ रोजीस प्रत्यक्ष किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात भाग धारण केलेले कंपनीचे सभासद इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करू शकतात. वरील सदर तरतुदीच्या अंतर्गत आवश्यक तपशील खाली देण्यात आला आहे.

दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची तारीख व | सोमवार २३ सप्टेंबर, २०१९ रोजी स. ९.०० वा. दूरस्थ ई-मतदान समाप्तीची तारीख व वेळ 📗 बुधवार २५ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं. ५.०० वा.

दुरस्थ ई-मतदान सुविधेला वरील सदर तारीख आणि वेळेनंतर परवानगी देण्यात येणार नाही. ज्या व्यक्तीची नावे कट ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त मतपत्रिकेमार्फत एजीएममध्ये किंवा दूरस्थ ई-मतदान/बॅलट पेपरची सुविधा घेण्यास हक्कदार राहतील. कोणीही व्यक्ती जी सूचना पाठविल्यानंतर कंपनीची सभासद बनली आहे ती लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याच्या प्रक्रियेसाठी कंपनीचे आरटीए, मे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पत्ता - १ ला मजला, भारत टिन वर्क्स बिल्डिंग, वसंत ओॲसिससमोर, मकवाना रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०५९ यांना लिहू शकतात किंवा investor@bigshareonline.com येथे ई-मेल करावा. तथापि, ई-व्होटींगसाठी व्यक्ती सीडीएसएलकडे आधीच नोंदणीकृत असेल तर ती ई-व्होटींगसाठी सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरु शकते.

कृपया नोंद घ्यावी की, तम्ही दुरस्थ ई-मतदानामार्फत एकदा केलेल्या मतदानात तुमच्या मतदानात सुधारणा किंवा एजीएममध्ये मतदान करता येणार नाही तथापि एजीएममध्ये हजर आणि चर्चेमध्ये

बॅलट पेपरमार्फत मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करण्यात येईल.

ज्या सभासदांनी दुरस्थ ई-मतदान सुविधा वापरलेली नाही ते प्रत्यक्ष बॅलट पेपरमार्फत त्यांचे मतदान करू शकतात. बॅलट प्रपत्र वार्षिक अहवालाचा भाग असलेल्या कंपनीच्या वेबसाईटवरूनसुध्दा डाऊनलोड करता येतील. सभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदांना त्यानंतर बदल

एजीएमच्या सूचनेसह ई-मतदानाची प्रक्रिया विहित माध्यमाने सर्व सभासदांना पाठविण्यात आली आहे आणि ती कंपनीची वेबसाईट www.giesl.com वर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडची वेबसाईट https://www.evotingindia.com वर उपलब्ध आहे.

ई-मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी किंवा माहितीकरिता कृपया फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (''एफएक्युज'') चा संदर्भ घ्यावा आणि ई-मतदान मॅन्युअल हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com येथे उपलब्ध आहे त्याचा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com कडे ई-मेल पाठवावा किंवा टोल फ्री क्र. १८००-२००-५५३३ वर कॉल करावा.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ सहवाचता त्याअंतर्गत केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोझर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन्स ४२ अनुसार सभासद रजिस्टर आणि भाग हस्तांतरण पुस्तके ही एजीएमच्या हेतूकरिता शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९ ते गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस धरून) पर्यंत बंद राहतील. मतदानाचे निकाल संबंधित नियमान्वये विहित केल्यानुसार घोषित करण्यात येतील आणि कंपनीच्या

जीआय इंजिनियरिंग सॉल्युशन्स लिमिटेडकरिता

दिनांक : ०३ सप्टेंबर, २०१९ ठिकाण : मुंबई

वेबसाईटवरसुध्दा ठेवण्यात येतील.

स्निल पटेल कंपनी सचिव आणि

अनुपालन अधिकारी

सचना याद्वारे देण्यात येते की, एल्प्रो इंटरनॅशनल लिमिटेडच्या सभासदांची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही कमलनयन बजाज हॉल, बजाज भवन, जमनादास बजाज मार्ग, २२६, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१ येथे शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी स. ११.०० वा. घेण्यात येणार आहे.

सूचना याद्वारे ही सुद्धा देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१, कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ अनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही कंपनीच्या सदर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतूकरिता शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९ ते शुक्रवार २७ सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस एकत्रित) पर्यंत बंद राहतील. सभासदांना याद्वारे कळविण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ च्य नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या तरतुर्दींच्या अनुपालनानुसार एल्प्रो इंटरनॅशनल लिमिटेडने इलेक्ट्रॉनिक माध्यमाने एजीएममध्ये मतदानाचा त्यांचा हक्क वापरण्याची सुविधा सभासदांना पुरविली आहे आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे पुरविलेल्या दुरस्थ ई-मतदान सेवेमार्फत व्यवसायाचा व्यवहार करता येईल. दुरस्थ ई-मतदानाची माहिती एजीएमच्या सूचनेत देण्यात

दरस्थ ई-मतदानाचा कालावधी मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. दरस्थ ई–मतदान मॉड्यल त्यानंतर मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे बंद करण्यात येईल आणि सदर तारखेनंतर इलेक्ट्रॉनिकली मतदान करण्याची सभासदांना परवानगी देण्यात येणार नाही. सभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदानात त्यानंतर सभासदाला बदल करता येणार नाही. सभासदांच्या मतदानाचा हक्क कट ऑफ तारीख जी शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९ आहे त्या रोजीस सभासदाने धारण केलेल्या समभागांच्या संख्येनुसार राहतील. शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९ रोजीस डिपॉझिटरीजच्या नोंदी/सभासद रजिस्टरमध्ये नावे असलेल्या सर्व सभासदांना सूचना पाठविण्यात आली आहे.

ज्या व्यक्तींची नावे कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९ रोजीस लाभकारी मालक/सभासद रजिस्टरमध्ये असतील तेच फक्त दुरस्थ ई-मतदान सुविधा घेण्यास तसेच सभेत मतदान करण्यास हक्कदार राहतील

कोणीही व्यक्ती जे सभेची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९ रोजीस समभाग धारण केलेले आहेत ते helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याची तपशिलवार प्रक्रिया सभेच्या सूचनेत सुद्धा देण्यात आली आहे जी कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.elpro.co.in आणि सीडीएसएलची वेबसाईट म्हणजेच www.cdslindia.com वर उपलब्ध आहे. जर सभासदाने ई-मतदानाकरिता सीडीएसएलकडे अगोदर नोंदणी केली तर ते दूरस्थ ई-मतदानामार्फत मतदान करण्यासाठी त्यांचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात.

मतपत्रिकेमार्फत मतदानाची सुविधा सभेत उपलब्ध करण्यात येईल आणि सभेला हजर असलेले सभासद ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले नाही ते मतपत्रिकेमार्फत सभेत मतदान करण्यास हक्कदार राहतील.

ज्या सभासदांनी दरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे, ते सभेला हजर राह शकतात. परंतु सभेत पुन्हा मतदान करण्यास पात्र नाहीत. ई-मतदानाशी संबंधित कोणतीही तक्रार किंवा गाऱ्हाण्याकरिता सीडीएसएलला कळवू शकता. संबंधित व्यक्तीचे संपर्क तपशील खालीलप्रमाणे :

नाव: श्री. राकेश दळवी हद्दा: व्यवस्थापक

कार्यालय: सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड

पत्ता: ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस्, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई-४०० ०१३. दुरध्वनी : १८०० २२ ५५३३

ई-मेल : helpdesk.evoting@cdslindia.com

दिनांक : ०३ सप्टेंबर, २०१९. ठिकाण : मुंबई.

मंडळाच्या आदेशानुसा एल्प्रो इंटरनॅशनल लिमिटेडकरिता बिनल खोसला कंपनी सचिव



सुंदरम मल्टी पीएपी लिमिटेड सीआयएनः एल२१०९८एमएच१९९५पीएलसी०८६३३७

नोंदणीकृत कार्यालयः ५/६, पापा इंडस्ट्रियल इस्टेट, सुरेन रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९३, महाराष्ट्र दूरध्वनी: ०२२ ६७६०२२०० फॅक्स:(९१-२२) ६७६०२२४४ इमेल: infosundaramgroups.in वेबसाईट: www.sundaramgroups.in २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदान माहिती आणि खाते बंद

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, मेसर्स सुंदरम मल्टी पॅप लिमिटेडच्या सदस्यांची चोवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक ३० सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता चटवानी बाग हॉल. १ला मजला, ७, गोखले रोड, विलेपार्ले स्थानकाजवळ, विलेपार्ले पूर्व, मुंबई- ४०००५७ येथे १२ ऑगस्ट २०१९ रोजीच्या एजीएमच्या सूचनेमध्ये आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०२ अंतर्गत दिलेल्या स्पष्टीकरणात नमूद केल्याप्रमाणे कामकाज पूर्ण करण्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे.

हंपनीच्या २०१८-१९ या वर्षासाठीच्या एजीएमची सुचना आणि वार्षिक अहवाल. ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीपुस्तकात/ लाभार्थी मालकांच्या नोंदणीपुस्तकात २३ ऑगस्ट २०१९ रोजी आहेत अशा सदस्यां वैयक्तिक स्वरूपात त्यांच्या पोस्टाच्या पत्यावर आणि कंपनी/डिपॉझिटरी सहभागींकडे ०५ सप्टेंबर २०१९ रोजी किंवा तत्पूर्वी उपलब्ध असलेल्या इ-मेल पत्यावर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचा कंपनीचा वार्षिक अहवाल ज्यात २५व्या एजीएमची सूचना समाविष्ट आहे, उपस्थिती पावती आणि प्रतिनिधी अर्ज हे सर्व कंपनीच्या संकेतस्थळावरून म्हणजे www.sundaramgroups.in येथून डाऊनलोड करता येईल आणि पाहण्यासाठी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सभेच्या तारखेपर्यंत कंपनीच्या कार्यालयीन तासांमध्ये, व्यवसायाच्या तासांमध्ये उपलब्ध असतील.

याद्वारे हीदेखील सुचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ (कायदा)च्या कलम ९१ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) २०१४ च्या नियम १० अंतर्गत आणि सेबी (नोंदणी सक्ती आणि घोषणापत्र आवश्यकता) नियमावली २०१५ च्या नियम ४२ नुसार कंपनीचे सदस्य नोंदणीपुस्तक आणि भाग हस्तांतरण पुस्तके सप्टेंबर २४, २०१९ ते सप्टेंबर ३०, २०१९ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) एजीएमच्या कारणासाठी कंपनीला आपल्या सदस्यांना दूरस्थ इ-मतदानाची सुविधा सेंट्रल डिपॉझिटरी सर्ल्हिसेस इंडिया लिमिटेड (सीडीएसएल) ने दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सेवेद्वारे देताना खूप आनंद होत आहे. अंतिम तारखेला प्रत्यक्ष

स्वरूपात किंवा डी मॅट स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना दूरस्थ इ-मतदानाच्या सुविधेचा लाभ घेता येईल. एजीएमपूर्वी आपले मत इ-मतदानाद्वारे दिलेल्या सदस्यांना एजीएममध्ये सहभाग घेता येईल परंतु, त्यांना पुन्हा आपले मत देता येणार नाही. दूरस्थ इ-मतदान सुविधा साध्य नसलेल्या सदस्यांच्या फायद्यासाठी एजीएमच्या ठिकाणी प्रत्यक्ष मतपत्रिका दिली जाईल, जेणेकरून ते आपले मत देऊ शकतील. इ-मतदानासाठीच्या या सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत. सदस्यांना खालील गोष्टींची नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहेः

अ. दूरस्थ इ- मतदान २६ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता सुरू होईल आणि २९ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपृष्टात येईल. इ-मतदानाची यंत्रणा सीडीएसएलकडून त्यानंतर मतदासाठी बंद केली जाईल आणि सदस्यांना सदर तारीख आणि वेळेनंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता येणार नाही. ब. कंपनीच्या २९ सप्टेंबर २०१९ रोजी (अंतिम तारीख) पूर्णपणे प्रदान केलेल्या भाग भांडवलाच्या प्रमाणात सदस्यांना मतदान करता (दूरस्थ इ-मतदानासाठी किंवा मतपत्रिकेद्वारे मतदानासाठी) येईल. ज्या व्यक्तीचे नाव अंतिम तारखेला सदस्यांच्या नोंदणीपुस्तकात किंवा डिपॉझिटरींनी राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीपुस्तकात असेल, त्यांनाच दूरस्थ इ-मतदान तसेच एजीएममध्ये मतदान करण्याची सुविधा मिळण्याचा

क. कोणत्याही व्यक्तीने एजीएमची सूचना पाठवण्यात आल्यानंतर कंपनीचे समभाग खरेदी केले आणि कंपनीचे सदस्य बनल्यास आणि अंतिम तारखेला त्यांच्याकडे समभाग असल्यास त्यांना helpdesk.evotingcdslindia.com ला विनंती पाठवून किंवा सीडीएसएलने दिलेल्या १८००२००५५३३ या टोलमुक्त क्रमांकावर संपर्क साधून लॉगिन आयडी आणि पासवर्डसाठी विनंती करता येईल. ड. सदस्य फक्त मतदानाच्या एकाच पद्धतीचा पर्याय निवड शकतात, म्हणजे दुरस्थ इ-मतदान किंवा प्रत्यक्ष मतपत्रिका जी एजीएमच्या ठिकाणी उपलब्ध असेल. सदस्यांनी दोन्ही पद्धतींनी मतदान केल्यास इ-मतदान

पद्धतीने केलेले मतदान ग्राह्य धरण्यात येईल आणि मतपत्रिकेद्वारे केलेले मतदान अवैध मानले जाईल. ई. सदस्यांना दूरस्थ इ-मतदान पद्धतीने मतदान केल्यानंतरही एजीएममध्ये सहभाग घेता येईल परंत त्यांना एजीएममध्ये मतदान करता येणार नाही.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानासंबंधी कोणत्याही स्वरूपाचे प्रश्न/ तक्रारी सल्यास तुम्ही <u>www.evoting.com</u> येथे मदत विभागाअंतर्गत वरचेवर विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि इ-मतदान मॅन्युअल पाह शकता किंवा सीडीएसएलला येथे इमेल लिह् शकता helpdesk.evotingcdslindia.com किंवा सीडीएसएलने दिलेल्या टोलमुक्त क्रमांकावर १८००२००५५३३ वर संपर्क साधू शकता किंवा श्री. राकेश दळवी, उपव्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, कार्यालयः ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड्स, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई- ४०००१३ यांच्याशी संपर्क साधू शकता. ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाशी संबंधित सर्व शंकांचे निरसन करतील. ही जाहिरात कंपनीच्या www.sundaramgroups.in या वेबसाईटवर आणि शेअर बाजाराच्या वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com येथेही उपलब्ध असेल.

> संचालक मंडळाच्या आदेशाने सुंदरम मल्टी पॅप लिमिटेडसाठी

कंपनी सचिव

भावेश छेडा

ठिकाण : मुंबई

स्थानः मुंबई

दिनांकः ०५/०९/२०१९

(डीआयएन:००६९८३७७)

खरेदीदारांसह निष्पादीत आणि पूर्ण केला जाईल आणि सर्व दावे सर्व हेतूंकरिता कायमस्वरूपी त्यागीत करण्यात येतील. मिळकतीचे परिशिष्ट नोंदणी क्र. - बीओएम (के/ई)/ एचएसजी (टीसी)/८९०६, ९४-९५ चा पीएमजीपी कॉलनी, पीएमसी बँकसमोर, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई-४०० ०९३ धारक प्रियदर्शनी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, बिल्डिंग क्र. २ मधील मोजमापित १८० चौ. फूट बिल्टअप क्षेत्र, फ्लॅट क्र. २७, त्यासह सदर सोसायटीचे सभासदत्व आणि प्रत्येकी रु. ५०/- किंमतीचे ५ शेअर्स.

सर्व व्यक्ती, श्रीमती जेठी मतबर सिंग नेगी

स्मीता एस. गजुल वकील, उच्च न्यायालय, मुंबई ए-९/७०२, प्रकृती पामस, ब्रम्हांड फेज-७, घोडबंदर रोडलगत,

दिनांक - ०६, सप्टेंबर, २०१९ ठिकाण – मुंबई

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, मे. टेक्नो इकोनॉमिक सर्व्हिसेस प्रा. लि. हे सर्व भार, दावे आणि मागणीपासून मुक्त गाव पाचपाखाडी, तालुका आणि जिल्हा ठाणेचे ट्रान्स ठाणे क्रीक इंडस्ट्रीअल क्षेत्रामधील मोजमापित ११४९ चौ. मीटर्स प्लॉट क्र. ए-३२३ धारक त्यावरील इंडस्ट्रीअल जिमनीसह फॅक्टरी बिल्डिंग एकूण बिल्टअप क्षेत्र मोजमापित एकूण किंवा सुमारे १०९७५ चौ. फूट (यानंतर सदर यूनीट असा उल्लेख) चे मालक

सदर मे. टेक्नो इकोनॉमिक सर्व्हिसेस प्रा.

लि. यांनी मे. देव टेक इंडिया प्रा. लि. ला सदर मिळकत विकण्यात मान्य केले आहे. दि. ०७.१०.१९७१ रोजीचा सन १०७१ चा अन्. क्र. ४४१९ नोंदणीकृत आणि योग्य पध्दतीने स्टॅम्प केलेला एमआयडीसी (भाडेपट्टादार) आणि मे. प्रकाश मिरर कंपनी (भाडेपट्टाकार) यांच्यामधील निष्पादीत दि. ०३.०९.१९७१ रोजीचा मूळ भाडेपट्टाकरार आणि मे. टेक्नो इकोनॉमीक सर्व्हिसेस प्रा. लि. (खरेदीदार) आणि मे. प्रकाश मिरर कंपनी (विक्रेता) यांच्यामध्ये निष्पादीत दि.

३०.१०.१९७९ रोजीचा मूळ विक्रीकरिताचा करार आणि मे. प्रकाश मिरर कंपनी (अभिहस्तांकनकर्ता) आणि मे. टेक्नो इकोनॉमीक सर्व्हिस प्रा. (अभिहस्तांकनकीती) यांच्यामध्ये निष्पादीत दि. ०५.११.१९८१ रोजीचा मूळ करार हा हरवला, गहाळ झाला आहे आणि तो अथक शोधानंतरही शोधून सापडला नाही.

सर्व व्यक्ती ज्यांना सदर मिळकतीच्या

संदर्भात किंवा त्याच्या कोणत्याही भागावर कोणताही दावा किंवा हक्क जसे की वारसा, शेअर, विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेट, अदलाबदल, विश्वस्त, कब्जा किंवा भार किंवा अन्य काही असल्यास याद्वारे तशा मूळ कागदपत्रांच्या पुष्ठचर्थ लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकाराकडे त्यांच्या कार्यालय सी-२५, सम्राट अशोक सीएचएस लि. प्लॉट क्र. ३५, म्हाडा रोड क्र. ३, लोखंडवाला टाऊनशीप, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४०० १०१ येथे सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून सात (७) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास तशा व्यक्ती किंवा व्यक्तींचे दावा किंवा दावे जर असल्यास ते त्यागीत आणि/किंवा परित्यागीत मानले जातील. दिनांक ६ सप्टेंबर, २०१९ रोजी

दयाशंकर यादव, वकील, उच्च न्यायालय